

July 18, 2023

Scrip Code: 530117	Symbol: PRIVISCL			
Mumbai- 400001	Mumbai - 400 051			
Dalal Street, Fort,	Bandra-Kurla Complex, Bandra (East)			
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,			
The BSE Limited	National Stock Exchange of India Ltd			
The Manager (CRD)	The Manager – Listing Department			

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement(s) of Notice of 38th Annual General Meeting and Book Closure Date

Further to our letter dated July 17, 2023, and in terms of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find attached the Newspaper Advertisement(s) pertaining to Notice of the 38th Annual General Meeting of the Company, Book Closure Date and details of E-voting published on July 18, 2023, in Economic Times [English Newspaper] and in Navshakti [Marathi Newspaper].

This is for your information and record please.

Thanking you,

Yours faithfully,
For Privi Speciality Chemicals Limited

Ashwini Saumil Shah Company Secretary





Sony Pictures Sees Consolidated Net Jump 11% in FY23

Co's revenue falls marginally to ₹6,684 cr during the period

> Javed.farooqui @timesgroup.com

Mumbai: Culver Max Entertainment, which is also known as Sony Pictures Networks India (SPNI), has reported 11% growth in consolidated net profit at ₹1,042 crore for the fiscal ended March 2023, compared to ₹937 crore in the previous fiscal.

The company, which operates 26 TV channels and the SonyLIV streaming platform, has recorded revenue of ₹6,684 crore, a 0.66% decline from ₹6,746 crore last year.

Total expenses fell 0.73% to ₹5,553 crore from ₹5,594 crore. According to the company's financial data sourced by Tofler, SPNI's ad revenue declined 11% to ₹3,286 crore, while subscription revenue expanded by 8% to ₹3,134 crore. Income from licensing and the sale of programs surged 115% to ₹260 crore.

The company's cost of programs, films, and other rights declined 3.39% to ₹3,013 crore from ₹3,119 crore. Broadcast and technical costs were up 11% to ₹568 crore from ₹512 crore. Employee benefit expenses dropped 13% to ₹542 crore from ₹624 crore.

at Sony Corporation's annual corporate strategy meeting, SPNI MD and CEO NP Singh stated that the company's 26 channels reach 700 million viewers in 167 countries.

He also emphasised the fact by September 2023.



that SonyLIV has 33.3 million users, including those from partner platforms, and provides more than 40,000 hours of programming in eight different languages.

Singh also noted that SPNI has made significant investments in sports, including key cricket properties, UEFA tournaments, World Wrestling Entertainment, and Grand Slam tennis.

Furthermore, SPNI's Hindi GEC, Sony Entertainment Television India's YouTube channel, is the third-most subscribed channel in the world with 156 million global subscribers.

Singh had stated that the merger deal with ZEEL would help the company expand its content creation capabilities. "In 2021, we announced the signing of a deal to merge ZE-EL into SPNI, which, upon closing, will enable us to expand our content creation and During a recent presentation strengthen our connection with diverse communities within India," he said.

> Sony Corporation chairman and CEO Kenichiro Yoshida stated that the Sony-Zee merger is expected to be completed

ETascent

NaBFID

National Bank for Financing Infrastructure and Development www.nabfid.org

CORRIGENDUM Advertisement dated 27th June 2023

The eligibility criteria of minimum experience for various positions in the grades of Executive Vice President (EVP) & Vice President (VP) advertised on 27th June 2023, have been modified as per details notified on our Bank's website. Interested candidates are advised to visit the Bank's website https://nabfid.org/careers/ to apply for the positions.

All other eligibility criteria as prescribed under advertisement & notification dated 27.06.2023 on the Bank's website remain unchanged. The applicants who have already submitted their application need not apply again and their applications will also be

considered as per the modified criteria. The last date for receipt of application has been extended to

25" July 2023 06:00pm IST. Mumbai: 11-July-2023

Executive Vice President (HR)



IBSCOM A-30, Sector 62, Institutional Area, Noida-201307 (UP) Phone: 0120-2975208/09, www.nibscom.in YouTube Market Chinked Control of States Control

NIBSCOM invites applications for appointment of Two (2) Posts of Faculty Members on contractual basis specifically in the areas of Credit, Foreign Exchange, Treasury and Recovery.

For details, please refer to our website www.nibscom.in. NIBSCOM reserves the right to reject any or all applications received without assigning any reason whatsoever.

> **Admin Officer NIBSCOM**

Shivnagar Vidya Prasarak Mandal, Malegaon (Bk.) Tal. Baramati, Dist. Pune - 413115 Email- malegaonsugar@gmail.com, Contact No - 9890711111, 9881525000

REQUIRES

Applications are invited from qualified, experienced and eligible candidates for the below post.

SECRETARY

We are an educational trust imparting education to rural pupil from UG to PG and Ph.D. level. ThisInstitution was established in 1972 and is promoted by The Malegaon Sahakari Sakhar Karkhana Ltd., Shivnagar (Malegaon Bk.) Tal. Baramati, Dist. Pune

We are looking for a candidate with PG Degree along with MBA (HR) and should have minimum 15 years of administrative experience as a secretary of an educational trust.

Applications along with all the testimonials may please be sent within 15 days of publication of this advertisement.

VICE PRESIDENT

TJSB SAHAKARI BANK LTD. MULTI-STATE Bharose ka Bank Bhavishya ka Bank

TJSB Sahakari Bank Ltd. - a Multi-state Scheduled Cooperative Bank, one of the youngest Co-operative Banks in the country with a business mix of over 20000 crores and presence in five states Maharashtra, Goa, Karnataka, Gujarat & Madhya Pradesh spread across 136 branches is hiring for the position of

REGIONAL HEAD

The Bank is looking for energetic and dynamic candidates with experience of 15+ years in handling cluster of branches and business including SME credit, Retail Credit, Deposits including TD and CASA and third party products. Age not more than 45 years. Candidate should be a graduate in any faculty and preferably CAIIB or professionally qualified in Finance

& Accounting or any other relevant certification. Interested candidates fulfilling the eligibility criteria may send their latest resumes mentioning the position applied at careers@tjsb.co.in on or before 31st July,2023

ZEEL Forms Interim Panel to Oversee Co's Ops

Move comes after SAT upholds Sebi order barring Goenkas from holding key managerial positions in any listed firm

Javed.farooqui@timesgroup.com

Mumbai: Zee Entertainment Enterprises (ZEEL) has established an interim committee consisting of senior executives to oversee the company's operations after the Securities and Exchange Board of India's (Sebi) interim order against MD and CEO Punit Goenka and chairman Emeritus Subhash Chandra Goenka was upheld by the Securities Appellate Tribunal (SAT).

According to an interim order issued by the Sebi on June 12, the Goenkas have been prohibited from serving as directors or holding any key managerial positions in any listed company or its subsidiaries until further directives due to the alleged siphoning and round-tripping of funds.

interim order before SAT, which refunior executives to ensure smooth sed to set aside the market watchdog's operations of the company," the spo-

interim order. The appellate tribunal has also instructed the Goenkas to submit a response, along with an application to vacate the ex parte ad interim order dated June 12, 2023, within a

"The board of ZEEL, in a meeting conducted on July 14, 2023, evaluated

'The interim committee will be under supervision of the board and will seek its guidance on all matters

son said. "Since the order restricts Punit Go-

gerial position in a listed company, the board of the company has cons-The Goenkas had challenged Sebi's tituted an interim committee of se-

two-week timeframe.

and discussed all the necessary steps in light of the interim

order passed by Sebi and the subsequent judgment by SAT" a company spokesper-

pertaining to enka from holding the company' the position of director or key mana-



kesperson added.

The spokesperson said that the interim committee will be under the supervision of the board and will seek its guidance on all matters pertaining to the company.

ZEEL hasn't shared the names of senior executives on the committee.

continues to have immense faith in the value-building leadership skills

monitor the progress of the matter. It also sounded confident that ZEEL "will deliver robust growth consistently and generate higher value for

all shareholders". In an email sent to ZEEL staff on Monday afternoon, Punit urged them to stay dedicated to their roles The ZEEL board also stated that it and responsibilities within the company, emphasising the importance of remaining focused and not get-

ting swayed by any negative percep-

tions surrounding the company and

its promoters. "Please do not let any tinge of negativity distract you from the set goals for this company. The problems or difficulties that I might be facing at the promoter family level are for me to deal with; and which I am. Those should never be the problems of the

company," the email reads. Punit further highlighted that the merger between ZEEL and Sony Pictures Networks India (SPNI) had reached a crucial stage, as the Mumbai Bench of the National Company Law Tribunal (NCLT) had reserved its order regarding the approval of the merger scheme.

He noted that the merger deal has already obtained approvals from the Competition Commission of India (CCI), BSE, and NSE.

The Sony-Zee merger will lead to the creation of a \$10 billion media giant with a strong presence across TV, digital, films, and music.

PE Firm Quadria Capital Set to Raise \$800 m for its Third Fund

Investment ticket size to be in \$100-\$150 m range, says managing partner Amit Varma

> viswanath.pilla @timesgroup.com

Mumbai: Quadria Capital, the Singapore headquartered healthcare-focused private equity firm, said it is in the process of raising \$800 million as part of its third fund.

"We are currently raising a \$800 million fund and we will be announcing our first close shortly," said Amit Varma, managing partner of Quadria Capital in an interview to ET.

Varma said the ticket size of investment ranges anywhere between \$100 million and \$150 million.

"Along with our investors, we have the ability to punch above our weight so we can actually do and we just did transactions, which are somewhere in the (range of) \$300 million," Varma added.

The fund will be used to provide fresh capital to established companies operating in health care services focused on full-stack single specialty, pharmaceuticals with specialty and quality track record, medical devices

We will only do seven or eight investments in any rung ang maintain a significant minority of 20% to 30% all the way up to a significant majority of 80% to 90% of equity stake **AMIT VARMA** Managing partner of

Quadria Capital and consumables, health technology, as well as consumer health care distribution and retail segments in South Asia and SouthEast Asia. All of its South Asia in-

"We will only do seven or eight investments in any fund and maintain a significant minority of 20% to 30% all the way up to a significant majority of 80% to 90% of equity stake," Varma said.

vestments are in India-based

companies

Quadria has made 27 investments and exits, some of the successful exits include specialty cancer chain Bengaluru-based cancer specialty chain HCG, genomics firm Strand Life Sciences; Hyderabad-based hospital chain KIMS and gastroenterology specialty chain AIG and Kolkata-based hospital chain Medi-

Concord Biotech through its upcoming IPO. Ahmedabad-based Concord specialises in fermentation technology and is a leading manufacturer of immunosuppresant drugs.

It has also made investments in Delhi-based large scale contract manufacturer Akums and Mumbai-based topical hormonal and steroid manufacturer Encube Ethicals

Recently Quadria has invested care companies are expensive.

Holding Shares of Arm Not Liable to GST: CBIC

Our Bureau

New Delhi: Holding of shares of subsidiary companies by holding company is not a "supply" and it will not attract any goods and services tax (GST). The Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) Monday came up with a series of

Insurance Pool

Disasters: SBI

Research

to Cover Natural

Our Bureau

New Delhi: India should create a disaster pool with

public-private partnerships

to ensure losses against na-

tural disasters, said a note

released by SBI Research on

Monday. It said that as the

number of natural disasters

is increasing, the country needs an insurance model to

protect against disasters which could offer benefits

over government loans and

"Apart from the typical is-

sues of planning up of ur-

ban infrastructure, the cru-

cial issue of protection gap (uninsured losses) is almost

neglected in a country like

India," the note said, high-

lighting that economic losses from the floods in northern India and cyclone in

Gujarat would have totalled

The protection gap in the

case of India is 92%, much higher than the global av-

"India is a hugely under-

insured country, compared

to global peers. The insu-

rance sector and govern-

ments need to actively en-

gage and discuss how best to address the potential

contingent liabilities," sa-

Citing the example of the

2020 floods, the researchers

said the total economic loss

amounted to ₹52,500 crore

and that the premium to co-

ver such losses would have

id SBI Research.

tor, it said.

₹10,000-15,000 crore.

erage of 54%, it said.

grants during a crisis.

India Needs



lary cost of employees is not mandatorily required to be included for ser-

full input tax credit is not available

ca Synergie. The company is planning to exit

₹1300 crore in Hyderabad-based eye care chain Maxivision. Varma said the valuations of health-

much disputed Input Service Dis- and provided businesses a free

tributor (ISD) mechanism and the

clarifications including on the

cross charge for internally generated services. The board said that sa-

vices provided by the head office to branch office even in cases where

hand on how they value employee services while charging for internally generated services. This will give relief to many multi-locational businesses that operate in the manufacturing sector, trading of taxable goods, logistics, exports, or any other taxable sector and would not be required to raise any invoice for internally generated services.

PRIVI SPECIALITY CHEMICALS LIMITED

CIN: L15140MH1985PLC286828 Regd Office: 'Privi House', A-71, TTC, Thane Belapur Road,

Kopar Khairne, Navi Mumbai - 400710 Tel: 022 - 68713200 / 33043500 / 600 Fax. No. (022) 27783049

Email: investors@privi.co.in | Website: www.privi.com NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting ('AGM') of the Members of Privi Speciality Chemicals Limited ('the Company') will be held on **Thursday, August 10, 2023** at 04.00 p.m. through Video Conferencing (VC) Other Audio Visual Means (OAVM), without the physical presence of members of the Company, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular nos. 10/2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) dated December 28, 2022 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05. 2023 (collectively referred to as the "said Circulars") and all other applicable laws, to transact the businesses as mentioned in the Notice of the AGM.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual Report of the Company (including the Directors' Report, Auditors' Report and Financial Statements) for the Financial Year 2022-23 are being sent ONLY by email to all the Members whose email ID's are registered with the Company/ Depository Participant(s). The above documents will also be available on the website of the Company at www. <u>privi.com</u>, the website of Stock Exchanges i.e. <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> and on the website of Link Intime India Private Limited (Link Intime) at https://instavote.linkintime.co.in/Results/Resultpage being the agency appointed by the Company for providing e-voting and VC/OAVM facility for AGM.

NOTICE is also given pursuant to Section 91 of the Companies Act 2013, Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 "(LODR)", that the Register of Members and the Share Transfer Books shall remain closed from Friday, August 04, 2023 to Thursday, August 10, 2023 (both days inclusive), for the purpose of AGM.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, read with the said Circulars, the Company is providing remote e-voting facility ("Remote E-voting") to all its Members to cast their votes on the resolutions as set out in the notice of AGM. Additionally the Company is providing the facility of voting through e-voting system during AGM ("E-voting"). The Company has engaged the services of Link Intime for providing e-voting facility.

Remote e-voting shall commence from Monday, August 07, 2023 @ 9.00 a.m. and ends on Wednesday, August 09, 2023 @ 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by Linkintime after 5:00 p.m. on Wednesday, August 09, 2023. The cut - off date for determining the eligibility to vote is Thursday, August 03, 2023 and only the persons holding shares of the Company (in physical or dematerialized form) on the cut-off date shall be entitled to avail the facility of e-voting. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice via electronic mode and holds shares on the cut-off date of Thursday, August 03, 2023, should follow the instructions given in Notice to obtain his/her login id and password for e-voting. Members who have not voted through Remote e-voting facility, will be permitted to vote through e-voting at the AGM. The Members who have already casted their vote through Remote e-voting may attend the AGM through VC but shall not be entitled to cast their vote during the AGM.

The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully read the instructions detailed in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during AGM.

Members desirous of obtaining any information concerning the accounts and operations are requested to address their queries at investors@privi.co.in at least 7 working days prior to the AGM, to enable the Company to suitably reply to such queries at the AGM

Mr. Himanshu Kamdar (FCS No.5171), Partner, M/s. Rathi & Associates, Practicing Company Secretaries has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process before /during AGM in fair and transparent In case Shareholders / Members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked

Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to Mr. Rajiv Ranjan on enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 -4918 6000. Manner of registering e-mail Id: Members holding shares in electronic/demat form, please update your email address with your depository

participant(s). However, Members may temporarily register the same with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited at https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html on their website https://linkintime.co.in/ in Investor Service tab by providing details such as Name, DP ID, Client ID, PAN, Mobile Number and e-mail address. Members holding shares in physical form and who have not registered their email address may register

the same with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. M/s. Link Intime India Private Limited at https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html on their website http://linkintime.co.in/ in Investor Service tab by providing details such as Name, Folio Number, Certificate Number(s), PAN, Mobile Number and e-mail address and also upload the image of the Share Certificate(s) in PDF or JPEG format (upto 1 MB). On submission of the above Member detail, One Time Password (OTP) will be received by the Member which needs to be entered in the link for verification.

> For Privi Speciality Chemicals Limited Ashwini Saumil Shah

Company Secretary & Compliance Officer


Date: July 17, 2023 Place: Navi Mumbai

Asset Reconstruction

Aditya Birla ARC Limited



Regd. Office: 18th Floor, One World Centre Jupiter Mills Compound, 841, S B Marg, Mumbai — 400 013; Email: abarcl@adityabirlacapital.com;Tel.: +91-22-43567000; Fax.: +91-22-43567266.





RoE 25% Q1 FY 24

Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023

			Stan	dalone	
	Particulars		Quarter Ended		
Sr No.		June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)
10000		(Unaudited)	(Audited)		
1.	Total Income from Operations	2,871.84	1,611.11	1,745.46	8,202.47
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,707.89	546.71	848.22	3,484.41
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,707.89	546.71	848.22	3,484.41
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,305.52	410.08	634.39	2,608.40
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,305.55	409.95	647.54	2,626.94
6.	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	10,000.00	10,000.00	10,000.00	10,000.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	2000	-	-	7,400.79
8.	Securities Premium Account	2	-		-
9.	Net Worth	21,406.34	20,100.79	18,121.39	20,100.79
0.	Outstanding Debt	35,168.32	36,813.98	32,806.02	36,813.98
1.	Outstanding Redeemable Preference Shares		-	-	-
2.	Debt Equity Ratio	1.64	1.83	1.81	1.83
3.	Capital Redemption reserve	2		-	-
4.	Debenture Redemption reserve			-	-
5.	Debt Service Coverage Ratio	0.34	2.68	0.25	1.35
6. 7.	Interest Service Coverage Ratio (No. of Times) Earnings Per Equity Share (of Rs.10/- each)	7.76	3.68	2.28	3.41
	(a) Basic	1.31	0.41	0.63	2.61
	(b) Diluted	1.27	0.40	0.62	2.54

1. The above unaudited results for the quarter ended Jun 30, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its Meeting held on

2. The above is an extract of the detailed format of quarterly and yearly Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and yearly Audited Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the listed entity https://assetreconstruction.adityabirlacapital.com// 3. For the other line items referred in regulation 52(4) of the LODR regulations, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the

> By Order of the Board For Aditya Birla ARC Limited **Tushar Shah**

Director DIN: 00239762

Date : July 17, 2023

been ₹13,000-15,000 crore. There is a need to offer higher protection for workers, especially in the

MSME (micro-small and Place : Mumbai medium enterprises) sec-

https://assetreconstruction.adityabirlacapital.com//



प्रिवी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड

(पूर्वोक्त ज्ञात फेअरकेम स्पेशालिटी लिमिटेड) मीआयएन: एल१५१×०एमएच१९८५पीएलसी२८६८२८ **नोंदणीकृत कार्यालयः** ''प्रिवी हाऊस'', ए-७१, टीटीसी, ठाणे बेलापूर रोड, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७१०

दूरध्वनी क्र. ०२२-६८७१३२००/३३०४३५००/६०० फॅक्स क्र. (०२२) २७७८३०४९ ई-मेलः investors@privi.co.in , संकेतस्थळः www.privi.com

३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, प्रिवी केमिकल्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा ''एजीएम'') ही एजीएमच्या सचनेत नमद केलेले कमकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स . ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमें स्) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १०/२०२२ आणि सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआड्/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ (एकत्रित ''सदर सर्क्युलर्स'') असा उल्लेख) च्या प्रयोज्य तरतुदीच्या अनुपालनात कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत गुरूवार, १० ऑगस्ट, २०२३ रोजी द. ०४.०० वा. घेण्यात येणार आहे.

. सदर सर्क्युलर्सनुसार, वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता कं पनीचा वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना (संचालकांचे अहवाल, लेखापरीक्षकांचे अहवाल आणि वित्तीय विवरणपत्रासह) कंपनी/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या ई-मेल पत्त्यावर सर्व सभासदांना ईमेलद्वारे पाठविण्यात येतील. वरील प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ www.privi.com आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे देखील आणि एजीएमसाठी व्हीसी/ओएव्हीएम आणि ई-मतदान सुविधा पुरवण्यासाठी नियुक्त केलेली एजन्सी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम) यांचे संकेतस्थळ https://instavote.linktime.co.in /Results/Resulpage वर सुद्धा उपलब्ध होईल. रिमोट ई-व्होटिंग :

सदर सर्क्युलर्स सहवाचता कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० सहवाचता कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ च्या तरतुर्दीनुसार, कंपनी एजीएम सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत नोंदविण्याकरिता त्यांच्या सर्व सभासदांकरिता रिमोट ई-मतदान (''रिमोट ई-मतदान'') परवित आहे. त्याशिवाय. कंपनी एजीएम दरम्यान ई-मतदान सविधा (''ई-मतदान'') पद्धतीदारे मतदान सुविधाही पुरवित आहे. ई-मतदान सुविधा पुरविण्याकरिता कंपनी लिंक इनटाईमच्या सेवेत गुंतलेली आहे.

रिमोट ई-मतदान सोमवार ०७, ऑगस्ट, २०२३ रोजी स. ९.०० वा. पासून सुरू होईल आणि बुधवार ०९ ऑगस्ट, २०२३ रोजी संध्या. ५.०० वा. संपेल. रिमोट ई-मतदान मॉड्युल बुधवार ०९ ऑगस्ट, २०२३ रोजी संध्या. ५.०० वा. नंतर लिंकटाईमद्वारे दिसणे बंद होईल. मतदानासाठी पात्र निर्धारणाकरिता कट ऑफ तारीख गुरूवार, ०३ ऑगस्ट, २०२३ रोजी आहे आणि केवळ कट ऑफ तारीखेरोजी कंपनीचे शेअर्स धारण केलेल्या व्यक्ती (प्रत्यक्ष वा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात) ई-मतदान सुविधा प्राप्त करण्याकरिता हक्कदार असतील. कंपनीचे शेअर्स संपादित केलेल्या कोणत्याही व्यक्ती आणि इलेक्टॉनिक स्वरूपात सचनेची पाठवणी केल्यापश्चात कंपनी आणि बधवार. सप्टेंबर २१. २०२२ रोजी कट ऑफ तारीखेरोजी शेअर्स धारण केलेल्या व्यक्तींनी ई-मतदानाकरिता त्याचा/तिचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याकरिता सूचनेत देण्यात आलेल्या सूचना फॉलो कराव्यात. रिमोट ई-मतदान सुविधेद्वारे ज्या सभासदांनी मत दिलेले नाही, त्यांना एजीएम येथे ई-मतदानाद्वारे मत देण्याची परवानगी असेल. रिमोट ई-मतदानाद्वारे ु ज्यांनी त्यांचे मत दिले आहे असे सभासद एजीएममध्ये व्हीसीद्वारे उपस्थित राहू शकतात पण एजीएमदरम्यान त्यांचे मत पुनहा देण्यास

एजीएम सहभागाकरिता सूचना एजीएम सूचनेत देण्यात आल्या आहेत. सभासदांना एजीएममधील सूचना आणि विशेषत एजीएमदरम्यान रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानद्वारे मत देण्याचे स्वरूप याबाबत तपशिलवार वाचण्याची विनंती आहे. सभासद खाते आणि परिचालनाशी संबंधित कोणतीही माहिती प्राप्त करण्यासाठी इच्छक असल्यास तंना एजीएम मध्ये अशा चौकशीला योग्य उत्तर देण्यासाठी एजीएम पूर्वी किमान ७ कामकाजाच्या अगोदर investors@privi.co.in येथे त्यांची चौकशी

पाठविण्याची विनंती करण्यात येत आहे. योग्य आणि पारदर्शी स्वरूपात एजीएमदरम्यान/पूर्वी रिमोट ई-मतदानाची प्रक्रिया पडताळणीसाठी पडताळणीकार म्हणून श्री. हिमांशु कामदार (एफसीएस क्र. ५१७१), भागीदार, मेसर्स राठी अँड असोसिट्स, कार्यरत कंपनी सचिव यांची नियुक्ती केली आहे. ई-मतदानासंदर्भातील कोणत्याही चौकशीच्या बाबतीत भागधारक/सभासदांनी फ्रिक्केन्टली आस्वड क्रेशन्स ("एफएक्यूज" आणि हेल्प सेक्शन अन्वये इन्स्टाव्होट ई-मतदान मॅन्युअल https://instalove.linktime.co.in/ याचा संदर्भ घ्यावा व

enotices@linktime.co.in यावर श्री. राजीव रंजन ई-मेल लिहावा वा ०२२ - ४९१८६००० येथे संपर्क साधावा.

ई-मेल आयडी नोंदणीचे स्वरूपः ं डिमॅट/इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर धारण केलेले सभासदांनी कृपया तुमचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे असणारा तुमच ई-मेल पत्ता अपडेट करावा. तथापि, सभासदांनी तात्पुरते कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दुलाल अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना https://linkintime.co.in/EmailReg/Email_IRegister.html येथे इन्व्हेस्टर सर्व्हिसमधील त्यांचे संकेतस्थळ https://linkintime.co.in यावर नाव. डीपी आयडी, क्लाएंट आयडी, पॅन. भ्रमणध्वनी क्रमांक. ई-मेल पत्ता

तपशील पुरवृन नोंदवावे. २. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर धारण केलेले सभासद आणि ज्याचा पत्ता नोंदणीकृत नाही त्यांनी कृपया सदर कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना https://linkintime.co.in/EmailReg/Email_IRegister.html येथे इन्व्हेस्टर सर्व्हिसमधील त्यांचे संकेतस्थळ https://linkintime.co.in यावर नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल पत्ता तपशील

पुरवून नोंदवावे आणि पीडीएफ वा जेपेग फॉर्मेंट (१ एमबी पर्यंत) शेअर प्रमाणपत्राचा ईमेज अपलोडदेखील करावी. वरील सभासद तपशील दाखल केल्यावर, सभासदादारे वन टाईम पासवर्ड (ओटीपी) प्राप्त होईल, जो पडताळणीकरिता लिंकमध्ये टाकावा.

पिवी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडकरिता सही/-

अश्विनी सौमिल शाह कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

जाहीर सूचना

ज्या अर्थी

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की आमचे अशील **वेलसन टेक्सकेम प्रायव्हेट** लिमिटेडकडून संपूर्ण विक्रीद्वारे, गाव उसर, तालुका वाडा, जिल्हा पालघर येथे स्थित फॅक्टरी शेडसह, गट क्र. २७६/२ असलेल्या फ्रीहोल्ड अकृषिक भूखंडावरील त्यांचे सर्व हक, शीर्षक आणि हितसंबंध संपादन करू इच्छित आहे, (''सदर मालमत्ता'') येथे खाली लिखित अनुसूचीमध्ये अधिक विशेषतः वर्णन केले आहे.

सर्व व्यक्तींना सदर मिळकत आणि सदर युनीट्स किंवा त्याचा कोणताही भागामध्ये किंवा त्यावर विक्री, हस्तांतर, अभिहस्तांकन, अदलाबदल, प्रभार, भार, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, भाडेपट्टा, पोट भाडेपड़ा, परवाना, गहाण, वारसा, भेट धारणाधिकार, देखभाल, अंत्यदान, सुविधाधिकार, विश्वस्त, करारनामा, कब्जा किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही शेअर, अधिकार, नामाधिकार, मत्ता, हितसंबंध, दावा किंवा मागणी काही असल्यास लिखित स्वरुपात आमच्या कार्यालयात आमच्या नावे संबंधीत कागदपत्रीय पुराव्यांसह खालील नमद पत्त्यावर सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास कोणतेही दावे, हक्क, हितसंबंध हे सर्व हेतू आणि इच्छांकरिता त्यागीत आणि परित्यागीत समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक नसेल आणि आमचे अशिल कोणत्याही दावे. हक्र, हितसंबंधाच्या संदर्भाशिवाय प्रस्तावित व्यवहार पूर्ण करतील, तसे जर असल्यास ते रद्द आणि त्यागित केल्याचे समजण्यात

सदर मिळकतीचे परिशिष्ट

गाव उसर, तलाठी सजा मेट, ग्राम पंचायत उसर, तालुका वाडा जिल्हा पालघर येथे स्थित आणि मालमत्ता क्र. ५२५ ए, बी, सी आणि डी धारक जिमनीचा फ्रीहोल्ड अकृषिक प्लॉट धारक गट क्र. २७६/२ मोजमापित ०-४०-० (एच. ए. आर) आणि त्यावर बांधलेले कारखाना शेड चे ते सर्व भाग आणि विभाग आणि पुढीलप्रमाणे सीमाबद्ध. म्हणजे:-

उत्तरेकडे किंवा त्या दिशेने: गट क्र. २७६ आणि गुट क्र. २७७ च्या जमिन दक्षिणेकडे किंवा त्या दिशेने: गट क्र. २७६

च्या जिमन पूर्वेकडे किंवा त्या दिशेने: उसर गावाकडे

रस्ता आणि पश्चिमेकडे किंवा त्या दिशेने: गुटक्र. २७८

चे जिमन.

दिनांक १८ जुलै २०२३ रोजी. कल्पेश जोशी असोशिएट्स

बेहरामजी मॅन्शन, ४ था मजला, काश्मिर एम्पोरिअम समोर, सर पी एम रोड, फोर्ट, मुंबई ४००००१

ExerciseKotak Mahindra Ban

AppplApac

GLN1957012

GLN2234100

GLN2291890

GLN2666431

GLN2299960

GI N2364045

GLN2488256

GLN2565194

GLN2528051

GLN2499582

GLN2253587

GLN2616143

GLN2616591

GI N2438064

GLN2604414

Kotak Mahindra Bank

AppplApac

GLN2649274

GI N2592967

GLN2033640

GLN2645435

GLN2629226

GLN2475304

GLN2510703

GLN2544892

GLN2480490

GLN2628018

GLN2414180

GLN2617761

GLN2570993

GLN2628186

GI N1777766

GLN2409646

GLN2518488

GLN2599476

GLN2521561

GLN2628880\$

GLN2103049

GLN2615910

GLN1992061

GLN2621290

GI N2190301

GLN2473920

GLN2646995

GLN2312855 K

GLN2187401 S

ताबा सूचना

नेम्नस्वाक्षरीकार **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे(CIN:L65922DL2005PLC136029)** सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनाकापासून स्पष्ट 60 दिवसाच्या आत **16.07.2018** रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम **रु. 24,92,481/- (रुपये चोवीस लाख ब्याण्णव हजार चारशे एक्याऐंशी फक्त)** साठी कर्ज खाते क HHI VSH00229536 या रकमेची परत फेड़ करण्याची दिनाक 16.07.2018 पासन ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **श्री. वानखेडे अजय पंडित उर्फ अजय पंडित वानखेडे** आणि श्रीमती. जयश्री अजय वानखेडे यांना कलम 13(12) सह सिक्यूरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट)

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामळे यादारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेल सचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या ालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **ताबा 13.07.2023** रोजी घेतलेला आहे.

रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रु. 24,92,481/- (रुपये चोवीस लाख ब्याण्णव हजार चारशे एक्याऐंशी फक्त) पुढील व्याज 16.07.2018 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप – कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

486 चौरस फूट मोजमापाचे कार्पेट क्षेत्र असलेला निवासी परिसर फ्लॅट क्र. 503, एडेल विंगमध्ये थर्वानी अरियाना, भू धारणा सर्व्हें क्र. 133 मध्ये स्थित, हिस्सा क्र. 1/1ए, अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीत, गाव चिखलोली, तालुका अबरनाथ, जिल्हा ठाणे.

तारीख: 13.07.2023 अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : ठाणे

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, माझ्या अशिलाच्या सूचनेनुसार, मी ''तुम्ही आणि मी सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड'' या शीर्षकाची चौकशी करत आहे, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या तरतुर्दीनुसार नियमानुसार नींदणीकृत आहे. क्रमांक बीओएम/एचएसजी/११८३ चा ६६ दिनांक १८ -०५ -१९६६ , खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा सब भूखंड क्रमांक १३४ , मॉडेल टाऊन, जेपी रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५३ येथे नोंदणीकत पत्ता आहे.

कोणत्याही करार, विक्री, हस्तांतरण, गहाण, शुल्क, धारणाधिकार याद्वारे अधोरेखित परिसर, पार्किंग किंवा शेअर्स किंवा त्याच्या कोणत्याही भागांमध्ये कोणताही दावा, मागणी, हिस्सा, हक्क, शीर्षक आणि/किंवा कोणत्याही स्वरूपाचे हितसंबंध असलेली कोणतीही व्यक्ती, बोजा, भेटवस्तू, मृत्युपत्र, रिलीझ, एक्सचेंज, सहजतेचा अधिकार, करार आणि अट, भाडेकरू, वहिवाटीचा अधिकार, असाइनमेंट, लीज, सब लीज, रजा आणि परवाना, भागीदारी करार, कर्ज, वापर, ताबा, विभाजन, ट्रस्ट, वारसा थकबाकी कर आणि/किंवा शुल्क, जावक आणि देखभाल, संलग्नक, मनाई हकूम, हुकूम, आदेश, पुरस्कार, लिस-पेंडन्स आणि/किंवा शीर्षकाची मूळ कागदपत्रे त्यांच्या ताब्यात/कोठडीत किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे आणि काहीही असो. कागदोपत्री पुराव्याच्या प्रमाणित खर्या प्रतींसह, खाली स्वाक्षरीदारांना ते लेखी कळविणे आवश्यक आहे, त्यांचे कार्यालय ए /१०४ , अर्पिता ऍप्ट्स, राजाराम तावडे रोड, म्हात्रे वाडी, दहिसर (पश्चिम), मुंबई ४०००६८, आत आहे. या सूचना प्रकाशनच्या तारखेपासून चौदा दिवसांनंतर, अन्यथा अशा दाव्यांचा/कोणत्याही सेंदर्भाशिवाय तपास पूर्ण केला जाईल, जर असेल तर, आणि तो माफ केला जाईल असे मानले जाईल.

वर संदर्भित तपशील:

जिल्हाधिकार्यांच्या जिमनीचा तो सर्वे तुकडा आणि विभाग , सब भूखंड क्रमांक १३४, सी टी एस क्रमांक ८३३ शी संबंधित. बेअरिंग सर्व्हें क्रमांक १४१ए, ८३५.१३ चौरस मीटर किंवा गावाच्या आजूबाजूला: आंबिवली आणि त्यावर ''यु आणि आय '' म्हणून ओळखली जाणारी एक इमारत ज्यामध्ये ग्राउंड प्लस ०४ (चार) वरच्या मजल्यांचा समावेश आहे ज्यामध्ये २० (वीस) सदनिका आहेत. मॉडेल टाऊन, जे.पी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५३, मुंबई शहर आणि उपनगराच्या नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यातील,

पश्चिमेला सीमा असलेल्या: रस्त्याने.

पर्वेला: मनोरंजनाचे मैदान. उत्तरेकडे: सी टी एस ८३३ (पिटी) च्या माध्यमातून

दक्षिणेकडील: भूखंड क्रमांक १३५ द्वारे संबंधित सी टी एस क्रमांक ८३३.

Regd office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Corporate office Kotak Infiniti, Bldg No 21, Infinity Park, General AK Vaidya Marg, Malad (E), Mumbai-400097 www.kotak.com

AUCTION-NOTICE

That the below mentioned Borrower/s had availed gold loan facility against security of the gold ornaments, tems, as specified below. The Borrower/s defaulted in due repayment of the installments and outstanding

dues and as a result of which the Bank was constrained to issue notices calling upon the Borrower/s to repay the outstanding amounts. However, the Borrower/s has failed to repay/clear his outstanding dues

State

Maharashtra

Bidders are requested to Submit a copy of their Photo – identity, signature and address proof along with

their original for verification together with two recent photographs on 24-07-2023 by 4pm at kalina Branch. Also individual bidder should be present to handover the documents. The Bank reserves the right to change the venue/date/time of auction or cancel the auction / finalise the highest bid without

The cost of the auction process will be debited to the customer account. Bank reserves the right to

anount or the account.
For any further details/assistance/clarification regarding the terms and conditions of the auction, you are required to contact Mr.Affan Parkar-9769893241

Regd office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Corporate offick Kotak Infiniti, Bldg No 21, Infinity Park, General AK Vaidya Marg, Malad (E), Mumbai-400097 www.kotak.com

AUCTION-NOTICE

That the below mentioned Borrower/s had availed gold loan facility against security of the gold ornaments.

items, as specified below. The Borrower/s defaulted in due repayment of the installments and outstanding dues and as a result of which the Bank was constrained to issue notices calling upon the Borrower/s to

repay the outstanding amounts. However, the Borrower/s has failed to repay/clear his outstanding dues

The open auction of the above mentioned gold ornaments would be held on/after at :Date: 25-Jul-2023 Time: 11:00 AM Place: Respective Branch Premises

Maharashtra Andherisep

Maharashtra Andsvroad

Maharashtra Andsvroad

Boisar

Boisar

Boisar

Boisar

Borivalie

Borivalie

Dahanu

Girgaon

Goregaor

Kandivali

Kandivali

Lowerpare Mahimwes

Malad

Malad

Malsvroa

Miraroad

Miraroad

Miraroad

Miraroad

Santacrz-

Santacrz-e

Virar

Virar

Maharashtra

Bidders are requested to Submit a copy of their Photo – identity, signature and address proof along with

their original for verification together with two recent photographs on 24-07-2023 by 4pm at kalina Branch. Also individual bidder should be present to handover the documents. The Bank reserves the right to change the venue/date/time of auction or cancel the auction / finalise the highest bid without

The cost of the auction process will be debited to the customer account. Bank reserves the right to

recover the balance amount from the customer if the bid amount is insufficient to meet the payoff amount of the account. For any further details/assistance/clarification regarding the terms and conditions of the auction, you are required to contact. Mr.Affan Parkar-9769893241

Maharashtra

Maharashtra Mahimw

thereby compelling the Bank to auction the gold ornaments pledged in favour of the Bank.

Party Name

Muskan Mainuddin Saved

Omkar Rajendra Katkar

Sonal Govind Makwana

Bhailal Ramji Patel

Nadir Nasim Khan

Vaishali Vijay Jain

Akshay Satish Kini

Milind Kashinath Gaikwad

Chanda Singh

Alok Harendrakumar Singh

Himmatbhai Nanjibhai Bhuva

Virai Suresh Churi

Anurag Vikas Bajaj

Roopali Vithal Jare

Nishant Tadakeshwar Dubey

Umesh Ramesh More

Asif Ashfaq Khan

Asif Ashfaq Khan

Sagar Chalu Desai

Babubhai Devarajbhai Gami

Pravin Vithal Kasare

S Prasanna Kumar

Nabila Mubin Khan

Ritesh Harmalkar

Ravindra Kailash Vishwakarma

Avinash Shankar Shiqvan

Bharat Rajaram Shedage

Harikesh Dahari Prajapati

GLN2623423 Dilipbhai Dhirubhai Mandaviva

efy Priya Arokkiya Dass Kounder Maharashtra

GLN2583410 Sudhakar Uma Shankar Dubey

ecover the balance amount from the customer if the bid amount is insufficient to meet the

Maharashtra Andherikur

Maharashtra Andherikur

Maharashtra Maharikur

Badlapur

Badlapur

Bhiwandi

Dombiyali

Dombivali

Dombival

Dombivali

Ghatkopar

Kalvan

Matunga

Mulund

Mulund

Thane

Maharashtra Thane_mead Ghatkopare

Kotak Mahindra Bank Limited

State Location Sub Location Gross Wgt

Ghatkopare

20.50

166.11

56.82

46.12

6.26

105.18

13.21

47.62

39.07

120.74

30.53 71.87

69.25

15.32 20.25

37.30

25.10

27.40

85.79

15.82 89.21

59.17

39.99

76.83

18.95

11.58

70.26

14.44

thereby compelling the Bank to auction the gold ornaments pledged in favour of the Bank.

Time: 11:00 AM

The open auction of the above mentioned gold ornaments would be held on/after at :-

Party Name

Pooja Dave

Denzil Anthony Tribhuwan

Denzil Anthony Tribhuwan

Ashish Ravindra Dabhade

Dhanrai Bharat Ishi

Rakesh Kumar

Abbas Jainullah Ansari

Abbas Jainullah Ansari

Anant Ariun Padwal

Anjali Shashi Belchada

Girish Amrut Wadile

Jitendra Genubhau Bomble

Manjushree Sharad Jadhav

Maniushree Sharad Jadhav

Vijay Umedsingh Chavan

Pankai Prakash Sawant

GLN2496932 Abdul Mannan Ramzan Ali Shah

nan Waseem Ahmed Shamsuddin Maharashtra

Kashinath Narayan Shiravale Maharashtra

beaalam Moin Ahmad Momi

दिनांक १८ जुलै २०२३ या दिवशी वकील अर्चना एम. गवळी

Kotak Mahindra Bank Limited

Place: Respective Branch Premise

Ghatkopare

44.36

21.55

11.57

8.01

118.51

101.22

14.85

9.27

34.40

22.41

98.17

112.24 136.82

80.09

51.37

69.37

Location Sub Location Gross Wg

JETFREIGHT

फॉर्म जी

स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता निमंत्रण

मे. फ्रोस्ट इंटरनॅशनल लिमिटेडसाठी

मुंबई, दिल्ली, कानपूर, कोलकाता आणि अहमदाबाद येथे विविध वस्तूंच्या

व्यापारात कार्यरत

(इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्वन्सी रिझॉल्यशन प्रोसेस

फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३६ए (१) अन्वये)

कर्जदारांचे नावङ

३. वेबसाईटची युआरएल

तपशील

नोंदणीकृत कार्यालया पत्त

५. मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता

संबंधित तारखा येथे उपलब्ध.

अर्जनागंसाठी पाचना येथे उपलब्ध

७. कर्मचारी/कामगारांची संख्या

जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या ठिकाणाः

मागील आर्थिक वर्षात विकलेल्या

दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे (अनुसूचींसह), धनकोंची सूची यासह पुढील

. तपशिल, प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या

कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण

स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम

संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए)

तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख

तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर

१३. ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ई-मेल

. जीसह प्रकाशित केलेल्या ईओएलसाठी तपशीलवार आमंत्रण पहा.

करण्यासाठी अंतिम तारीख

दिनांक : जुलै १८,२०२३

उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य

मे. फ्रोस्ट इंटरनॅशनल लिमिटेड

यु०५००१एमएच१९९५पीएलसी२४३०८१

http://www.frostinternational.in/

-तुत्तीकोरीन आणि तिरूनेलवेली

ोल्या आर्थिक वर्षात कार्यरत नार्ह

http://www.frostinternational.in

cirpfil@gmail.com

cirpfil@gmail.com

ऑगस्ट ०२, २०२३

ऑगस्ट १२, २०२३

ऑगस्ट १७, २०२३

cirpfil@gmail.com

टेपा: (i) एकण कॉर्पोरेट कर्जदारासाठी १० एप्रिल २०२३ रोजी स्वारस्य अभिव्यक्ती आमंत्रित करण्यात आली होती आणि

न्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया योजना सादर करण्याची अंतिम तारीख २४ जून २०२३ होती. या निराकारण वेळापत्रकात कोणताही रिझोल्युशन प्लॅन प्राप्त झाला नाही आणि म्हणून ही अभिव्यक्ती स्वास्त्य कॉर्पोरेट कर्जदाराच्या एक किंवा अधिक मालमत्तेच्या विक्रीसाठी पुन्हा आमंत्रित केले जात आहे इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया

(दिवाळखोरी रिझोल्युशन प्रक्रिया) च्या नियमन ३६(६) नुसार. कॉर्पोरेट व्यक्तींसाठी) नियमावली, २०१६) (ii) वर निर्दिष्ट केलेल्या टाइमलाइनमध्ये कर्जदारांच्या समितीद्वारे स्वतःच्या आणि पूर्ण विवेकबुद्धीनुसार, दिवाळखोरी आणि

दिवाळखोरी संहिता, २०१६ अंतर्गत विहित केलेल्या एकूण टाइमलाइनच्या अधीन राहुन बदल केले जाऊ शकतात. अशा कोणत्याही सुधारणांचे तपशील संभाव्य ठराव अर्जदारांना वोळेत सूचित केले जाईल. कॉर्पोरेट कर्जदाराच्या च्या

हतिहासाशी संबंधित तपशीलवार पार्श्वभूमीसाठी, कृपया कॉर्पोरेट कर्जदाराच्या : <u>www.frostinternational.in/</u> या फॉर्म-

आयबीबीआय आयपी क्र.आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००८२१/२०१७-२०१८/११३९७

ttp://www.frostinternat

तपशील ई-मेलद्वारे क्रमवारी लावला जाऊ

नपशील ई-मेलदारे क्रमवारी लावला जाऊ

नागू नाही

७०९-सी विंग, वन बीकेसी, इंडियन ऑईल पेट्रोल पंप जवळ,

बांद्रा कुर्ला कॉप्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र

मुंबई, दिल्ली, कानपुर, कोलकाता, अहमदाबाद, मेहसाना, पाटण

अमित चंद्रकांत शह

मुंबई ४०००५८, भारत

सप्रेषण ई-मेल: cirpfil@gmail.com

न्यू इंडिया कॉलनीच्या पाठी, अंधेरी पश्चिम

रिझोल्युशन प्रोफेशनल फ्रोस्ट इंटरनॅशनल लिमिटेड करित

ए-७४, रूप दर्शन बिल्डिंग, जुहू क्रॉस लेन, सी. डी. बर्फीवाला मार्ग

आयबीबीआय नोंदणीकृत ई-मेल पत्ता: ipamitshah@gmail.com

जेट फ्राईट लॉजिस्टीक्स लिमिटेड

सीआयएन: एल६३०९०एमएच२००६पीएलसी१६१११४ नोंदणीकृत कार्यालय: सी/७०६, प्रमुख प्लाझा, होली फॅमिली चर्चच्या समोर, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९९. दूर. +९१-२२-६१०४३७०० ईमेल : ir@jfll.com वेबसाईट : www.jfll.com

<u>१७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना</u>

आणि ई-व्होटींगची माहिती

याद्रारे सचना देण्यात येते की, जेट फ्रेट लॉजिस्टीक्स लिमिटेडच्या सभासदांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३ रोजी स. ११.३० वा. व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हीज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी होईल.

कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने ('एमसीए') जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर्स (एकत्रित उल्लेख 'एमसीए सर्क्युलर्स') आणि सिक्युरिटीज् ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') द्वारे जारी केलेल्या १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२०, १३ मे, २०२२ आणि ५ जानेवारी, २०२३ दिनांकित सर्क्युलर्स (एकत्रित ''सेबी सर्क्युलर्स'' असा संदर्भित) सह ह्या संदर्भात सेबी आणि/किंवा एमसीए द्वारे जारी केलेल्या कोणत्याही इतर प्रयोज्य सर्क्युलर्स च्या अनुपालनात कंपनीन आर्थिक वर्ष २०२२–२०२३ साठी १७ व्या एजीएमची सूचना १७ जुलै, २०२३ रोजी फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार्स ॲंड ट्रान्सफर एजंट ('आरटीए'), बीगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड/डिपॉझिटरीजकडे नोंदवले आहेत त्या सभासदांना पाठवली आहे.

(व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० व सेबी (लिस्टिंग . ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ नुसार कंपनी तिच्या सभासदांना एजीएममध्ये करावयाच्या कामकाजासंबंधात एजीएम पूर्वी आणि एजीएममध्ये रिमोट ई-व्होटींगची सुविधा पुरवत आहे आणि ह्या कारणास्तव कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा देण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची नियुक्ती केली आहे. वार्षिक अहवालासहीत एजीएमच्या सूचनेची ई-कॉपी कंपनीची वेबसाईट www.jfll.com

अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे

वर उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर सीडीएसएलची वेबसाईट <u>www.evotingindia.com</u> किंवा स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

सभासदांचे मताधिकार गुरुवार, ०३ ऑगस्ट, २०२३ ह्या कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग मांडवलातील त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात असतील. रिमोट ई-व्होटींगचा कालावधी शनिवार, ०५ ऑगस्ट, २०२३ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवें सरू होईल आणि बधवार. ०९ ऑगस्ट. २०२३ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. त्यानंतर, सीडीएसएल कडून मतदानासाठी रिमोट ई–व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल.

कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली असेल आणि गुरुवार, ०३ ऑगस्ट, २०२३ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल तर तीने सूचनेच्या टीपांमध्ये दिलेली पध्दत अनुसरावी. ज्या सभासदांनी एजीएमपर्वी रिमोट ई-व्होटींगद्वारा आधीच त्यांची मते दिली असतील त्यांना एजीएममध्ये सहभागी होण्याचे अधिकार असतील परंतु ते एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींग मार्फत ज्यासाठी सभासदाने आधीच मत दिले असेल अशा ठरावावर पुन्हा त्यांची मते देण्यासाठी हक्कदार

ई-मेल ॲड्रेस नोंदवण्यासाठी प्रक्रिया: आ.व. २०२२-२०२३ साठी वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक

पध्दतीने मते देण्यासाठी आरटीएकडे ई-मेल ॲड्रेसची एक-वेळची नोंदणी:

जे सभासद आ.व. २०२२-२०२३ साठीचा वार्षिक अहवाल प्राप्त करण्यास आणि

इलेक्टॉनिक पध्दतीने मते देण्यास इच्छुक असतील त्या सभासदांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवण्यसाठी कंपनीने आरटीए बरोबर विशेष व्यवस्था केली आहे. कंपनी/डीपीजकडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले नसतील अशा पात्र सभासदांनी ते गुरुवार, ०३ ऑगस्ट, २०२३ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी आरटीएकडे सदर देणे आवश्यक आहे. ई-मेल ॲडेसच्या एक-वेळच्या नोंदणीसाठी अनसरावयाची प्रक्रिया पढीलप्रमाणे:

- लिंक <u>https://bigshareonline.com/investorRegistration.aspx</u> ला भेट द्या.
- डीपी आयडी व क्लायंट आयडी, पॅन तपशील व नाव भरावे.
- तमचा ई-मेल ॲडेस आणि मोबाईल क्रमांक भरावा. त्यानंतर सिस्टीम तुम्हाला ओटीपी तयार करण्यास सांगेल.
- एकदा का ओटीपी भरला की, सिस्टीम यशस्वी पडताळणी केल्यावर ई-मेल ॲड्रेसची
- तुमचे संपूर्ण तपशील कंपनीकडे नोंदवले गेले.

लॉगईन प्रकार

ठिकाण : मुंबई

दिनांक : जुलै १७, २०२३

रिमोट ई-व्होटींगशी संबंधित तपशिलांसाठी कृपया एजीएमची सूचना पाहा. ई-व्होटींगशी संबंधित कोणत्याही चौकशा/तक्रारींच्या बाबतीत, तुम्ही सीडीएसएल वेबसाईट: www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स आणि ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाहावे किंवा श्री. राकेश दळवी, सि. मॅनेजर, सीडीएसएल, २५ वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४० ०१३ येथे संपर्क साधावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे एक ई-मेल लिहावा किंवा सर्व कामाच्या दिवशी कामकाजाच्या वेळेमध्ये ०२२-२३०५ ८५४२/४३ वर कॉल करावा.

डीमॅट स्वरूपात सिक्युरिटीज धारण केलेल्या वैयक्तिक भागधारकांना डिपोझिटरी, म्हणजेच सीडीएसएल आणि एनएसडीएल मार्फत लॉगीन संबंधित कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी हेल्पडेस्क

हेल्पडेस्क तपशील

ı	सीडीएसएल सह	लॉगईन मध्ये कोणत्याही तांत्रिक अडचण होत असल्यास
	डीमॅट स्वरूपात सिक्युरिटीज	helpdesk.evoting@cdslindia.com येथे एक विनंती
	धारण केलेल्या वैयक्तिक	पाठवून किंवा टॉल-फ्री क्र. १८०० २२ ५५ ३३ वर कॉल
	भागधारकांना	करून सीडीएसएल हेल्पडेस्क शी संपर्क साधावा.
	एनएसडीएल सह डीमॅट	लॉगईन मध्ये कोणत्याही तांत्रिक अडचण होत असल्यास
ı	स्वरूपात सिक्युरिटीज धारण	evoting@nsdl.co.in येथे एक विनंती पाठवून किंवा टॉल-
	केलेल्या वैयक्तिक	फ्री क्र. १८०० १०२० ९९० आणि १८०० २२४ ४३० वर
	भागधारकांना	कॉल करून एनएसडीएल हेल्पडेस्क शी संपर्क साधावा.

दुरस्थ ई-मतदान आणि एजीएम दरम्यान दिलेल्या मतांचे निकाल एजीएम समाप्तीच्या २ कामकाजाच्या दिवसांच्या आत घोषित केला जाईल. घोषित केलेल्या निकाल सह परिनिरीक्षकाचे अहवाल अध्यक्ष किंवा अध्यक्ष द्वारे प्राधिकृत केलेल्या कोणत्याही इतर व्यक्तिद्वारे निकाल घोषित केल्या नंतर त्वरित कंपनीचे वेबसाईट www.jfll.com सीडीएसएल ची वेबसाईट www.evotingindia.com वर सादर केला जाईल आणि सदर जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहे त्या एनएसईआयएल आणि बीएसई ला कळवला जाईल.

जेट फ्राईट लॉजिस्टीक्स लिमिटेडसाठी सही/-श्रद्धा पी. मेहता

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

तारीखः १७ जुलै, २०२३

दिनांक : १८.०७.२०२३

स्थळः नवी मुंबई

(पूर्वीची आयडीएफर्सी बँक लिमिटेड अशी ज्ञात) सीआयएनः- एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ **ोंदणीकृत कार्यालय :** केआरएम टॉवर्स, ७वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेत, चेन्नई-६०००३१. दू. : +९१ ४४ ४५६४ ४०००, फॅक्स : +९१ ४४ ४५६४ ४०२२



<u>जोडपत्र -IV-ए (नियम ८(६) ची तरतुद पहा)</u> स्थावर मिळकतींच्या विक्री करीता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिययल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) साठी परंतुकांन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः तक्ता क्र. (ii) नुसार कर्जदार आणि सह–कर्जदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली तक्ता क्र. (iii) स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा प्रत्यक्ष कब्जा जो आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (याआधी आयडीएफसी बँक लिमिटेड अशी ज्ञात) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती कर्जदार आणि सह-कर्जदार यांच्याकडून आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (याआधी आयडीएफसी बँक लिमिटेड अशी ज्ञात) यांना थकीत तक्ता क्र. (i) नुसार च्या वसुलीकरिता ३० मे, २०२३ रोजी ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे.

विक्रीच्या अटी आणि शर्तींकरीता, कृपया आयडीएफसी फर्स्ट बँक वेबसाईट www.idfcfirstbank.com मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

अ. क्र.	(i) मागणी सूचना तारिख आणि रक्कम	(ii) कर्जदार आणि सह–कर्जदाराची नावे	(iii) मिळकतीचा पत्ता	(iv) राखीव किंमत रक्कम	(v) इअर रक्कम	(vi) लिलावाची तारिख आणि वेळ	(vii) इअर लिलावाची तारीख आणि वेळ	(viii) प्राधिकृत अधिकारीचे नाव आणि मोबाईल क्र.
१	भारु. २३,९३,९१३.५/- मागणी सूचना: २३ जुलै, २०१७	फैसल नूरमोहमद सारंग आणि श्रीम. सराह फैझल सारंग	फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, एफ विंग, सावंत पार्क, गाव आसनगाव, तालुका शहापूर, ठाणे-४२१ ६०१	भारु. १९,८९,०००/-	भारु. १,९८,९००/-	८ ऑगस्ट, २०२३ स. ११.०० ते दु. १.००	७ ऑगस्ट, २०२३	नाव - अक्षय सुर्यवंशी मोबा - ९६६४५३९१३१
२	भारु. १९,२१,२७५.३७/- मागणी सूचनाः ३ जुलै, २०१८	दीपक कुमार साधवानी आणि कुमार भगवानदास साधवानी	फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, सी विंग, कॅमेलिया, चिंतामणी हॅबिटेंट, सवरोली रोड, आसनगाव (पूर्व), तालुका शहापूर, ठाणे, महाराष्ट्र-४२१६०१	भारु. १६,३०,४४०/-	भारु. १,६३,०४४/-	८ ऑगस्ट, २०२३ स. ११.०० ते दु. १.००	७ ऑगस्ट, २०२३	नाब- श्री. अप्रित जैन मोबा- ६२६११०५०९९
N Y	भारु. २४,२५,७८७.१/– मागणी सूचना: ३ फेब्रु., २०२२	सुनिल परसुराम बामणे आणि रुपाली सुनिल बामणे	गाव निलेमोर, नालासोपारा (२), जिल्हा- ठाणे, मधील नॉहरणीकृत जिल्हा- ठाणे, ता. वसई, जिल्हा. ठाणे, नालासोपारा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात, उप-नॉहरणीकृत वसई-३ यांचे कार्यक्षेत्रात येथे सल्हें क्र. १२२/१ आणि स.क्र. १२४ आणि प्लॉट क्र. ७ ते १७ मोजमापित सुमारे १३५१ ची.मी., यातून ४४८७ जी.मी मधील समावेश 'भी सरस्वती अपार्टमेंट'' अशा ज्ञात विल्डिंग च्या ४था मजला वर 'बी' विंग मध्ये फ्लॅट क्र. ४०३ (मोजमापित सुमारे ४६८ जी. कु.) चे ते सर्व भाग आणि विभाग, आणि सीमाबद्धः- पूर्वः गार्डन, एचिसः गणेश अपार्टमेंट, उत्तरः खुक्की प्लॉट आणि दक्षिणः खुक्की प्लॉट	भारु. २९,४७,५००/-	भारु. २,९४,७५०/-	८ ऑगस्ट, २०२३ स. ११.०० ते दु. १.००	७ ऑगस्ट, २०२३	नाव- श्री. अप्रित जैन मोबा- ६२६११०५०९९
8	भारु. ५५,७९,५५५,४६/- मागणी सूचनाः १४ जुलै, २०२१	दर्शना नयनलाल पडाया, डी एन पडाया आणि प्रिति नयनलाल पडाया	मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हस्दीत भाईंदर च्या महसूल गाव "खारी" मध्ये असलेले आणि वसलेले स्थित जुने सल्हें क्र. १७७, नवीन सल्हें क्र. ६५, हिस्सा क्र. ३०, ३९ जिमन धारक चे भाग वरील नोंद क्र. टीएनए/टीएनए/हाऊ/(टीसी)८०४०/१९ १६ दिनांकीत १६.०५.१९९६, नवघर रोड, भाईंदर (पूर्व), ता आणि जिल्हा-टाणे-४०११०५ असलेले "कल्पतरू ए आणि बी को-आप. हाऊ. सो. लि." अजा जात सोसायटी मधील 'ए' विंग मध्ये तीसरा मजला वरील फ्लॅट परिसर क्र. ३०५ असलेले बिल्ट	भारु. ६४,६६,२८०/-	भारु. ६,४६,६२८/-	८ ऑगस्ट, २०२३ स. ११.०० ते दु. १.००	७ ऑगस्ट, २०२३	नाव- श्री. अप्रित जैन मोबा- ६२६११०५०९९
ų	भारु. ३३,९४,५७४.४६/-	श्री. रामावतार टी जैस्वार आणि	अप क्षेत्र ६५०.०० चौ.फू. (बिल्ट अप ६०.४० चौ.मी) सुमारे चे ते सर्व भाग आणि विभाग, आणि सीमाबद्धः पूर्वः नगर पॅलेस इमारत, पश्चिमः साई बाबा नगर रोड, उत्तरः शिव कृपा चाळा आणि दक्षिणः नवघर रोड. गाव डवले, दिवा (पूर्व), ठाणे-४२१६०१, साई कनिष्क प्रकल्प, ब्लॉसम इमारत,	भारु. ३२,९३,०००/-	भारु. ३,२१,३००/-	८ ऑगस्ट, २०२३	७ ऑगस्ट, २०२३	नाव- श्री. अप्रित जैन
	मागणी सूचनाः १ जून, २०२१	श्रीम. अल्का रामावतार जैस्वार	बिल्डिंग क्र.२, २रा मजला, फ्लॅंट क्र.२०४ मिळकती चे ते सर्व भाग आणि विभाग मोजमापित ४६५ चौ.फू. (चटई क्षेत्र म्हणेच ४३.२० चौ.मी) चटई क्षेत्र सीमाबद्ध: पूर्वः सेलोसिया, पश्चिम: ऑरम, उत्तर: खुट्ठी प्लॉट आणि दक्षिण:			स. ११.०० ते दु. १.००		मोबा- ६२६११०५०९९
Ę	भारु. ७,५०,९७२.१९/- मागणी सूचनाः १७ एप्रिल, २०२१	श्री. लक्ष्मण प्रसाद गौतम आणि श्रीम. सोना लक्ष्मण गौतम	प्लॅट क्र. प्/२, तळ मजला, श्री साईराज अपार्टमेंट, क्षेत्र – २२.३० ची.मी. बिल्ट अप क्षेत्र, सब्हें क्र १६१ (चुने सब्हें क्र ४०६), हिस्सा क्र २/२ गाव नारिंगी, जिल्हा. – पालघर, विरार पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०१३०५	भारु. ११,११,५००/ –	भारु. १,११,१५०/-	८ ऑगस्ट, २०२३ स. ११.०० ते दु. १.००	७ ऑगस्ट, २०२३	नाव- श्री. अप्रित जैन मोबा- ६२६११०५०९९
9	भारः २६,०५,२१२.३३/- मागणी सूचनाः १९ जून, २०२१	राजेश रामदुलार सिंग आणि रमेश सिंग	गाव विरार, विरार (पू), तालुका-वसई, जिल्हा-पालघर. नोंदणीकृत अन्वये महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट १९६० धारक नोंदणीकृत क्र. टीएनए/व्हीएसआय/हाऊ/टीसी/३१/२०१ ६ दिनांकीत १९-१२-२०१६ वरील जिमच धारक सल्हें क्र. १९९०, हिस्सा क्र. १,२, सल्हें असल्याचे सांगितले मोजमापित क्षेत्र ३५९०० ची.फू म्हाणेज ३३.०० ची.फू म्हणेज ३५०० ची.फू म्हणेज १५००० ची.फू म्हणेज १५०० ची.फू म्हणेज १५७वी.मी. (सुर्पर बिल्ट अप क्षेत्र) टाईप बीएसे बिल्डिंग क्र. ५९, सुरूची को-ऑपरेटिव्ह हार्जसंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात बिल्डिंगच्या, ''ए'' विंग, १ला मजला वर निवासी फ्लॅट क्र. १०५ चे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाचद्ध:- उत्तर: १२भी गार्डन, दक्षिण: सी आणि विंवा, पूर्व-खूडी	भारु. २२,७२,५००/ –	भारु. २,२७,२५०/-	८ ऑगस्ट, २०२३ स. ११.०० ते दु. १.००	७ ऑगस्ट, २०२३	नाव- श्री. अप्रित जैन मोबा- ६२६११०५०९९

घोषणा: कपया नोंद घ्यावी की, सदर सुचना फक्त स्थावर मिळकतीच्या <u>विक्री करीता जारी करण्यात आली आहे आणि **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड** ला स्थावर मिळकतीच्या वेळी</u> नंगम मिळकत काही असल्यास त्याची विक्री करण्याचा अधिकार नाही

प्राधिकत अधिकारी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड अशी जात)